

॥ पसायदान ॥

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १७९४ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मिं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ॥ १७९५ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ॥ १७९६ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ १७९७ ॥
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ १७९८ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ १७९९ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ १८०० ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ १८०१ ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ १८०२ ॥

PASAYDAN: Prayer for Devine Grace

Now, 'O' God, The entire Cosmos Divine | Be pleased with this pious word offering of mine ||
Grant me in good will benign | Your Benevolent Grace Divine ||1||

May the evil minded, their wickedness shed | May their intellect turn to pious and good deeds
instead ||

May all living beings find themselves bonded | By friendly ties of soul companionship ||2||

May the darkness of ignorant disappear | May the universe see the Sun of self consciousness ||
May whatsoever aspirations of those be fulfilled | Of all living beings ||3||

May shower all over the pious bliss Divine | May the world be full of Saintly beings benign ||
May incessantly in the Universe | Meet the living beings ||4||

Moving groves of wish granting trees | Colonies of conscious wish fulfilling jewels ||
These saints are, speaking oceans | Full of pious Nectarly Divine ||5||

A Moon without a smear | A Sun without a hot sear ||
Always to one and all, these hallowed saints | Become kith and kin dear ||6||

Let all beings be completely satisfied and happy | Fully contented in all the three world ||
Engrossed and merged in devotion | Eternally, of ultimate Divine ||7||

And those who live by this scripture Divine | Eternally guiding all living beings ||
Be victorious over seen unforeseen | In this world and beyond ||8||

Here, said, the lord of the Universe | This shall become thy Grace Divine ||
And with this blissful Grace Divine | Jnandeva became ever joyous and happy benign ||9||